

July 13, 2022

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 542760

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: SWSOLAR

Sub.: Newspaper Publication on the Unaudited Standalone and Consolidated Financial results ("Unaudited Financial Results") of Sterling and Wilson Renewable Energy Limited ("the Company") for the quarter ended June 30, 2022

Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to the Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed herewith the Newspaper Publication on the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022.

Request you to take the same on records.

Yours faithfully,

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Jagannadha Rao Ch. V.

Company Secretary and Compliance Officer

Encl: As above



Email: info@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com



STERLING AND WILSON RENEWABLE ENERGY LIMITED

(formerly known as Sterling and Wilson Solar Limited) EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in Crore) Sr. Year ended **Particulars** Quarter ended No. June 30, 2022 March 31, 2022 June 30, 2021 March 31, 2022 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 1,071.03 1.194.63 5,198.94 Total Income from Operations (Net) 1,206.93 Net (Loss) for the period / year (before Tax, (123.45)(910.16)(357.86)(86.74)Exceptional and/or Extraordinary items) (910.16)Net (Loss) for the period / year before tax (357.86)(123.45)(86.74)(after Exceptional and/or Extraordinary items) Net (Loss) for the period / year after tax (355.99)(126.61)(76.02)(915.76)(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive (Loss) for the (310.15)(157.81)(6.41)(845.60)period / year [Comprising (Loss) for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid - up Equity Share Capital 18.97 18.97 16.04 18.97 (face value of ₹ 1/- each)

INFORMATION ON STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

(18.66)

(18.66)

(4.75)

(4.75)

(5.44)

(5.44)

897.79

(54.21)

(54.21)

Sr.	Particulars		Quarter ended				
No.		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1	Revenue from Operations	793.32	618.72	846.39	3459.58		
2	(Loss) before Tax	(101,96)	(67.87)	(45.10)	(205.42)		
3	(Loss) after Tax	(104.02)	(58.05)	(35.16)	(167.52)		

Date: July 12, 2022

Place: Mumbai

Reserves (excluding Revaluation Reserve)

(for continuing and discontinued operations) -

Earnings Per Share (of ₹ 1/- each)

Basic (in ₹):

2. Diluted (in ₹):

- The above financial results for the quarter ended June 30, 2022, as reviewed and recommended by the Audit Committee, have been approved by the Board of Directors at its meeting held on July 12, 2022. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of the above financial results of the Company for the guarter ended June 30, 2022.
- b) The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company i.e. www.sterlingandwilsonre.com

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Khurshed Daruvala Chairman DIN: 00216905

CIN: L74999MH2017PLC292281

Reg. Office: 9th Floor, Universal Majestic, P. L. Lokhande Marg, Chembur West, Mumbai - 400043, Maharashtra. Tel: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | Email: info@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com

GE T&D India Limited

(CIN: L31102DL1957PLC193993)

Regd. Off.: A-18, First Floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi - 110020

Tel. No.: 91-11-4161 0660

Website: http://www.ge.com/in/ge-td-india-limited

INFORMATION REGARDING 66TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

This is to inform that in compliance with General Circular dated May 5, 2022 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular dated May 13, 2022, read with circulars dated January 15, 2021 and May 12, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), and all other relevant circulars issued from time to time, (hereinafter collectively referred to as "the Circulars") read with the applicable provisions of the Companies Act, 2013 and other applicable laws, the 66th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, August 10, 2022 at 3:00 P.M. Indian Standard Time, through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the Notice convening the meeting.

In compliance with the above-mentioned Circulars, the Notice of 66th AGM and Annual Report 2021-22, will be sent to all the members in electronic mode whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). These documents will also be available on the website of the Company at https://www.ge.com/in/ge-td-india-limited/reports-financials, on the websites of the Stock Exchanges (https://www.bseindia.com and https://www.nseindia.com), and the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/.

The Company shall be providing facility to its members to cast their vote remotely, using the electronic voting system ("remote e-voting"), for participation in the AGM through VC/ OAVM facility and e-voting during the AGM through National Securities Depository Limited (NSDL). Members of the Company holding shares in either physical or dematerialized form as on Wednesday, August 3, 2022, being the cut-off date, may cast their vote electronically. The detailed process for participating in remote e-voting and e-voting on the day of the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses shall be provided in the notice of the AGM. The details will also be available on website of the Company at https://www.ge.com/in/ge-td-india-limited/reports-financials and also on website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/ Members whose e-mail addresses are not registered with the Company/ Registrars & Share Transfer Agents/ Depository Participant(s) may generate login credentials by following instructions given in notes to notice of AGM. Members of the Company under the category of Institutional Shareholders are encouraged to attend and participate in the AGM through VC/OAVM and vote thereat. The Members participating in the AGM through VC/ OAVM facility, shall be eligible to vote through e-voting system during the AGM, if not voted through remote e-voting.

The remote e-voting period will commence on August 7, 2022 (9:00 am IST) and end on August 9, 2022 (5:00 pm IST). Manner of registering/updating email addresses:

- For Members holding shares in physical form: In compliance with SEBI Circulars dated November 3, 2021. and December 14, 2021, please send copy of signed Form ISR-1 mentioning your name, folio number, complete address, email address and telephone number to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAAR) supporting the registered address of the Member, by post to the Company's Registrars and Share Transfer Agents: CB Management Services (P) Ltd, Unit: GE T&D India Ltd, P-22 Bondel Road, Kolkata, West Bengal 700019. The Members can also forward a digitally signed copy of Form ISR-1 with supporting documents at the email address of the RTA: rta@cbmsl.com.
- For the Members holding shares in demat form, please update your email address through your respective Depository Participant/s. By Order of the Board

for GE T&D India Limited Manoj Prasad Singh Company Secretary

Noida July 12, 2022

> advertising copy, it is not possible to verify its contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result transactions with companies, associations orindividuals adversing in its newspapers Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting advertisement in any manner whatsoever.

IMPORTANT

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

TAURUS Corporate Identity Number: U67190MH1993PLC073154 To have an interaction with our investors and partners, we are conducting a webinar with the Topic - "Why invest in Taurus Mutual Fund in a volatile market?" Schedule for the upcoming webinar is as below

Timings for Registration 20th July 2022 | 4 pm - 5 pm | https://zoom.usij/94466233600?pwd=Q zcyQnpRN2lvYllvYzB2R2tKb1hwZz09 OR Passcode: 042130 We encourage you to send topic related queries at info@taurusmutualfund.com.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

PFC CONSULTING LIMITED (A wholly owned subsidiary of Power Finance Corporation Limited) Corporate Office: 9th Floor (A Wing) Statesman House,

Connaught Place, New Delhi-110001, Fax: 011-23443990

Notice Inviting Tender (e-bidding only)

Electronic Bids are invited through Open Tender from Firms for "Appointment of Advanced Metering Infrastructure (AMI) Service Provider for Implementation of Smart Metering in Union Territory (UT) of Puducherry".

For details visit Government e Marketplace (GeM) Portal or our website www.pfcclindia.com under the head 'tenders'

KERALA CASHEW BOARD LIMITED (KCB)

T.C.29/4016, Women's College-Bakery Junction Road Vazhuthacaud, Thiruvananthapuram, Kerala, India - 695014 Tel.: +91 471 4252855, 4852855 email: kcb@keralacashewboard.com Web: www.keralacashewboard.com

e-TENDER NOTICE No: KCB/44/646/2022/GB(9) Kerala Cashew Board Limited invites re-tenders through e-procurement portal for the import of 2000-3000 Metric Tonnes of quality Dried Cashew Nut of 2022 crop of Guinea-Bissau origin, with the following quality specifications on import basis: e-Tender ID: - 2022 KCBL 498596 1

Outturn: 53 lbs per 80 Kg bag Nut Count: 220 Numbers per Kg Last date for submission & 1700 hours on 18th July 2022 uploading e-tenders

Opening of e-tender 1100 hours on 19" July 2022 All details can be viewed, downloaded and applied through the e-procurement portal www.etenders.kerala.gov.in CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

CENTRAL UNIVERSITY OF HARYANA Mahendergarh -123031 (Haryana)

EXPRESSION OF INTEREST FOR EMPANELMENT OF VENDORS OF BOOKS AND PERIODICALS

Central University of Haryana invites Expression of Interest (EoI) from the vendors/ distributors to supply print books and print journals to University Library System of Central University Haryana for the period of 2022-23 and 2023-24 or till further empanelment.

The parties desirous of inclusion of their firms as Empanelled Vendor of print books and print journals may submit duly filled in Eol along with the requisite fee and supporting documents within 21 days from the publication date of this Advertisement to Central Library, Central University of Haryana, Jant- Pali, Mahendergarh-123031 The prescribed EoI forms with terms and conditions may be downloaded from http://library.cuh.ac.in/tenders/. Registrar

c) The stock prices on the Stock Exchanges on the relevant dates are:

A. Company	enco actiono	NSE		BSE			
Date	Description	High (Rs.)	Low (Rs.)	Closing (Rs.)	High (Rs.)	Low (Rs.)	Closing (Rs.)
July 05, 2022	Day prior to notice of Board Meeting to consider proposal for Buyback was given to the Stock Exchanges	313,90	301.95	304.75	313.35	302.05	304.65
July 06, 2022	Day on which notice of Board Meeting to consider proposal for Buyback was given to the Stock Exchanges	317.70	301.40	312.90	317.00	301.55	313.50
July 11, 2022	Board Meeting Day	319.75	307.75	315.10	319.90	307.80	316.75

PRESENT CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN

 a) The capital structure of the Company, as on the date of this Public Announcement and the indicative capital structure of the Company post completion of the Buyback will be, as follows: (Rs. In Lakhs)

Share Capital	Pre- Buyback	Post- Buyback
Authorized Capital		
8,00,20,000 Preference Shares of Rs. 10 each	8,002.00	8,002.00
1,39,99,00,000 Equity Shares of Rs. 2 each	27,998.00	27,998.00
Issued, Subscribed and Paid-up Capital	7	
11,00,00,000 Equity Shares of Rs. 2 each	2,200.00	20
10,60,00,000 Equity Shares of Rs. 2 each	1000	2,120.00 *

* Note: Assuming that 40,00,000 Equity Shares (Indicative Maximum Buyback Shares) are bought back at Maximum Buyback Price. However, the post Buyback issued, subscribed and paid-up capital may differ depending upon the actual number of Equity Shares bought back.

The shareholding pattern of the Company, as on July 11, 2022 ("Pre-Buyback") and the proposed shareholding pattern of the Company post the completion of the Buyback is as shown below:

	Pre-Bu	ryback	Post-Buyback *	
Category of Shareholders	No. of equity shares	% of existing equity share capital	No. of equity shares	% of Post- Buyback equity share capital
Promoters and persons acting in Concert (Collectively "the Promoters")	6,62,01,276	60.18	6,62,01,276	62.45
Foreign Investors (Including Non Resident Indians, FIIs and Foreign Mutual Funds)	19,58,715	1.78	3,97,98,724	37.55
Financial Institutions/Banks & Mutual Funds promoted by Banks/Institutions	3,00,37,400	27.31		
Others (Public, Public Bodies Corporate etc.)	1,18,02,609	10.73		
Total	11,00,00,000	100.00	10,60,00,000	100.00

* Note: Assuming that 40,00,000 Equity Shares (Indicative Maximum Buyback Shares) are bought back at Maximum Buyback Price. However, the post Buyback issued, subscribed and paid-up capital may differ depending upon the actual number of Equity Shares bought back.

- b) As on the date of this Public Announcement, there are no partly paid-up Equity Shares or calls in arrears.
- As on the date of this Public Announcement there are no outstanding instruments convertible into Equity Shares.
- d) No scheme of amalgamation or compromise or arrangement pursuant to the Companies Act is pending in relation to the Company as on the date of this Public Announcement
- e) In accordance with Regulation 24(i)(b) of the Buyback Regulations, the Company shall not issue any shares or other specified securities, including by way of bonus, till the expiry of the Buyback period.

f) In accordance with Regulation 24(i)(f) of the Buyback Regulations, the Company shall not raise further capital for a period of one year from the expiry of the Buyback period.

- except in discharge of its subsisting obligations. 23. DETAILS OF SHAREHOLDING OF THE PROMOTERS AND PROMOTER GROUP, PERSONS WHO ARE IN CONTROL, THE DIRECTORS OF THE PROMOTER WHERE PROMOTER IS A COMPANY, AND THE DETAILS OF THE TRANSACTIONS UNDERTAKEN BY SUCH PERSONS
 - a) For the details of the aggregate shareholding of the promoters, members of the promoter group, directors of the promoters and members of the promoter group (where the promoter or the member of the promoter group is a company) and of persons who are in control of the Company, as on the date of this Public Announcement, please refer to
 - b) For details of Equity Shares purchased or sold by the promoters, members of the promoter group, directors of the promoters and members of the promoter group (where the promoter or the member of the promoter group is a company) and of persons who are in control of the Company, during a period of 12 (twelve) months preceding the date of this Public Announcement and 6 (six) months preceding the date of the Board Meeting, please refer to paragraph 6 above.

24. MANAGEMENT DISCUSSION AND ANALYSIS OF THE LIKELY IMPACT OF THE BUYBACK ON THE COMPANY

- a) The objective of the Buyback is to (a) improve return on equity, by reduction in the equity base, thereby leading to long term increase in Shareholders' value; and (b) give an option to the Shareholders holding Equity Shares of the Company to either (i) participate and receive cash payments in lieu of Equity Shares to be accepted under the Buyback, or (ii) not participate and enjoy a resultant increase in their percentage shareholding in the Company, after the Buyback, without any additional investment. The Company believes that the Buyback is not likely to cause any material impact on the profitability/earnings of the Company except a reduction in the investment income, which the Company could have otherwise earned on the amount distributed towards Buyback.
- The Buyback is proposed, considering the accumulated surplus funds available with the Company, after considering the funds required for the future growth of the Company as envisaged by the Board of Directors.
- Consequent to the Buyback, the ratio of the aggregate of secured and unsecured debts owned by the Company after the Buyback will not be more than twice of the paid-up share capital and free reserves based on both audited standalone and consolidated financial statements of the Company
- d) Pursuant to Regulation 16(ii) of the Buyback Regulations, the promoter and members of the promoter group and persons in control of the Company shall not participate under the Buyback. The Buyback of Equity Shares will not result in a change in control or otherwise affect the existing management structure of the Company.
- Consequent to the Buyback and based on the number of Equity Shares bought back from the shareholders excluding the promoter and the members of the promoter group of the Company and persons in control of the Company, the shareholding pattern of the Company would undergo a change. Pursuant to Regulation 16(ii) of the Buyback Regulations, the promoter and promoter group of the Company are not entitled to participate under the Buyback. The Buyback of Equity Shares will not result in a change in control or otherwise affect the existing management structure of the Company and will not result in the public shareholding falling below 25% of the total fully paid-up equity share capital of

the Company 25. STATUTORY APPROVALS

- a) Pursuant to Sections 68, 69, 70 and 110, and all other applicable provisions, of the Companies Act and the rules made thereunder and Articles of Association of the Company, the Board at its meeting held on July 11, 2022 approved the proposal for the Buyback.
- b) The Buyback from each eligible Shareholder is subject to all approvals if any required, under the provisions of the Companies Act, the Buyback Regulations, Foreign Exchange Management Act, 1999 ("FEMA") and / or such other acts in force for the time being. The eligible Shareholders shall be solely responsible for determining the requirements for, and obtaining, all such statutory approvals and consents as may be required by them in order to sell their Equity Shares to the Company pursuant to the Buyback. Eligible Shareholder would be required to provide copies of all such consents and approvals obtained by them to the Company's Broker.

 The Buyback from the eligible shareholders who are residents outside India, (for example, (a) foreign corporate bodies (including erstwhile overseas corporate bodies), (b) foreign institutional investors / foreign portfolio investors, (c) non-resident Indians, and (d) members of foreign nationality), shall be subject to (i) FEMA and rules and regulations framed thereunder, (ii) Income Tax Act, 1961 and rules and regulations framed thereunder, and also (iii) such approvals, if and to the extent necessary or required from concerned authorities under applicable laws and regulations including but not limited to approvals from the Reserve Bank of India ("RBI").

d) As mentioned above, the Buyback of Equity Shares from non-residents ("NR") and non resident Indian ("NRI") Shareholders will be subject to approvals, if any, of the appropriate

- authorities, including RBI, as applicable. NRIs and erstwhile Overseas Corporate Body ("OCBs") must obtain all specific approvals required to participate in this Buyback (including without limitation, approval from RBI, as applicable). It is the obligation of such NRI and OCB to obtain such approvals, so as to enable them to participate in the Buyback. The Company will have the right to make payment to the eligible Shareholders in respect of whom no prior RBI approval is required and not accept Equity Shares from the eligible Shareholders in respect of whom prior RBI approval is required in the event copies of such approvals are not submitted. e) By agreeing to participate in the Buyback, each eligible Shareholder (including each NR Shareholder) undertakes to complete all relevant regulatory/statutory filings and
- compliances to be made by it under applicable law, including filing of Form FC-TRS. Further, by agreeing to participate in the Buyback, each eligible Shareholder authorizes the Company and undertakes to provide requisite assistance to the Company to take all necessary action for making any regulatory/statutory filings and compliances for the purpose of Buyback to the extent required under applicable laws or as directed by any regulatory or statutory authority in future.
- To the best knowledge of the Company, as on the date hereof, there is no statutory or regulatory approval required to implement the Buyback, other than as indicated above. If any statutory or regulatory approval becomes applicable subsequently, the Buyback offer will be subject to such statutory or regulatory approval(s) and subject to the obligations of the eligible Shareholders to obtain the consents and approvals necessary for transfer of their Equity Shares to the Company, the Company shall obtain such statutory or regulatory approvals, as may be required from time to time, if any, for completion of the Company's obligations in relation to the Buyback.

26. COLLECTION AND BIDDING CENTERS

The Buyback will be implemented by the Company by way of open market purchases through the Stock Exchanges using their nationwide trading terminals. Therefore, the requirement of having collection centers and bidding centers is not applicable.

27. COMPLIANCE OFFICER

Investors may contact the Compliance Officer for any clarification or to address their grievances, if any, during office hours i.e. 10.00 a.m. to 5.00 p.m. on all working days except Saturday, Sunday and public holiday.

Name: Niranjan Brahma Designation: Company Secretary and Compliance Officer

Address: Techno Electric & Engineering Company Limited

1B, Park Plaza, South Block, 71, Park Street, Kolkata-700016

Tel: +91 33 40513000

Email: niranjan.brahma@techno.co.in 28. INVESTOR SERVICE CENTER

In case of any query, the shareholders may also contact Niche Technologies Private Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company, appointed as the Investor Service Center for the purpose of the Buyback, during office hours i.e. 10.00 a.m. to 5.00 p.m. on all working days except Saturday, Sunday and public holiday at the following address:



NICHE TECHNOLOGIES PRIVATE LIMITED

3A, Auckland Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata - 700 017 Tel No.: +91 33 2280-6616/6617/6618

Fax No.: +91 33 2280-6619 Email: nichetechpl@nichetechpl.com Website: www.nichetechpl.com

SEBI registration no.: INR000003290 Validity: Permanent (unless suspended or cancelled by SEBI)

MERCHANT BANKER AND MANAGER TO THE BUYBACK

Contact Person: Mr. S. Abbas / Mr. Ashok Sen

The Company has appointed the following as Merchant Banker / Manager to the Buyback:



HORIZON MANAGEMENT PRIVATE LIMITED

19 R N Mukherjee Road, Main Building, 2nd Floor Kolkata- 700 001

Tel. No: +91 33 46000607 Fax: +91 33 46000607

Email: manav.goenka@horizon.net.co Website: www.horizon.net.co

Contact Person: Mr. Manay Goenka

SEBI REGN NO: INM000012926 Validity: Permanent (unless suspended or cancelled by SEBI)

30. DIRECTORS' RESPONSIBILITY

As per Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for all the information contained in this Public Announcement and for the information contained in all other advertisements, circulars, brochures, publicity materials, etc. which may be issued in relation to the Buyback and confirms that this Public Announcement contains true, factual and material information and does not contain any misleading information.

> For and on behalf of the Board of Directors of M/s. Techno Electric & Engineering Company Limited

Padam Prakash Gupta Samarendra Nath Roy Managing Director Independent Director DIN: 00055954 DIN: 00408742

Niranjan Brahma Company Secretary & Compliance Officer M.No.: A11652

Date: July 11, 2022

Place: Kolkata

financialexp.epap.in

सर्व लोकांना ह्या जाहिर नोटीसीने कळविणेत येते की, गाव मौजे धोवली, ता वसई, जि. पालघर येथील वसई विरार शहर महानगरपालिका विभागीय कार्यालय वसई, प्रभाग "आय" मधील स.नं. ९१, हि.नं १क/१, क्षेत्र १३१२ चौरस मिटर, आकारणी १०३३-०० बिनशेती मिळकत, ही मिळकत श्री. विल्यम पॅट्रीक परेरा, श्री. फेलिक्स पॅटीक परेरा. श्री. समीर लेस्ली परेरा व डेल्सी लेस्ली परेरा ह्यांचे मालकीची आहे सदर मिळकतीपैकी १२०१.८५ चौरस मिटर एवढे क्षेत्र वसई विरार शहर महानगरपालिकेने २० मिटर डी.पी. रोड ह्या प्रस्तावीत रस्त्याकरीता संपादीत केले आहे. सदर संपादीत केलेल्या १२०१.८५ चौरस मिटर क्षेत्राच्या बदल्यात वसई विरार शहर महानगरपालिकेने वरील मालकांना टी.डी.आर. देण्याचे कबुल केले आहे. तरी सदर मिळकती बाबत कोणत्यार्ह व्यक्तीचा व इसमांचा काही हक्कहितसंबंध असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १५ दिवसांचे आंत लेखी पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा हक्क हितसंबंध नसल्यास मिळकतीच्या टी. डी. आर. बाबतची पुर्तता करण्यात येईल. ठिकाण: वसई दिनांक: १३/०७/२०२२

श्री. फेलीक्स पॅट्रीक परेरा राजदिप, खाजनभाट, चणेबोरीनाका पापडी, वसई (प), ता. वसई, जि. पालघर

ज्ञात) च्या प्रभाराच्या अधीन राहील.

लएनटीएचए०१४१५-१६००२६८९९

रविशंकर सूर्यमणी मिश्रा,

.. क. प्रिया शुक्ला

किरण नाथ शिराले

सौ. सुरेखा किरण शिराळे

मीदार : श्री. संजय वैजनाथ मस्के

लएनकेएएल००३१६-१७००३५३३४

१ तारण मालमत्तेचे वर्णन

२ रिझर्व्ह प्राईस रु.

स्थळ : कल्याण

अनु | तपशील

व्यवहारांमधून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीसाठी/वर्ष निव्वळ (तोटा)

३ कालावधीसाठी/वर्ष करपूर्व निव्वळ (तोटा)

(कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पूर्व)

(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)

(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)

आणि इतर सर्वसमावेशक मिळकत (करपश्चात)सह)

कालावधीसाठी/वर्ष एकूण सर्वसमावेशक (तोटा)

कालावधीसाठी/वर्ष करपश्चात निव्वळ (तोटा)

(कालावधीसाठी/वर्ष (करपश्चात) (तोटा)

६ भरणा केलेले समभाग भांडवल

१. मूलभूत (₹ मध्ये):

२. सौम्यीकृत (₹ मध्ये)

दिनांक: १२ जुलै, २०२२

(प्रत्येकी १ रु. दर्शनी मुल्य)

७ राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)

प्रतिभाग (प्रत्येकी ₹ १/-च्या) उत्पन्न

(अखंडित आणि खंडित व्यवहारांसाठी) -

दिनांक: १२.०७.२०२२

खाते क.)

खाते क्र.)

ठिकाण: जयपुर

वसई येथील मा.श्री. गि. ग. कांबळे १ ले सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर यांचे न्यायालयात या, पर स्वर ... : जाहीर नोटीस दि.चौ.अर्ज् :६१/२०२२

निशानी क्र.६ पुढील तारीख: २८/०७/२०२२ श्रीमती शमिना जॉनी, रा, बंगला नं.२२, दिवाण ॲण्ड शहा हाउसिंग इनक्लेव, अंबाडीरोड, वसई प.ता. वृसई जि. पालघर अर्जदार विरुध्द

कोणीही नाही ...गैरअर्जदार ज्यापेक्षा के. झेवियर मरियंतोनी राजन व आयशा झेवियर राजन राहणार रा. बंगला नं. २२. दिवाण ॲण्ड शहा हाउसिंग इनक्लेव, अंबाडीरोड, वसई प. ता. वसई, जि. पालघर हे . अनुक्रमे तारीख २१ माहे एप्रिल २०२१ व तारीख २४ माहे मार्च २०२२ रोजी किंवा त्या सुमारास अनुक्रमे डॉ. जयशेखरन हॉस्पीटल, नागेरकोईल व कार्डीनल ग्रेशिअस मेमोरिअल हॉस्पीटल ट्रस्ट बंगली, ता.वसई, जि.पालघर येथे मयत झाले. अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदार यांनी कै. झेवियर मरियंतोनी राजन व आयशा झेवियर राजन यांच्या मृत्यूनंतर वारसा प्रमाणपत्र मिळण्या करीता अर्ज केला आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरह मयताचे कायदेशीर वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर ही जाहीर नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून एक महिण्याचे आत किंवा दि.२८/०७/२०२२ सकाळी ११.०० वाजता त्याने ह्या कोर्टात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्या या जाहीरनाम्यावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरह कोर्ट अर्जदार यांचे हक्काबदल लागलीच परावा घेउन त्याँचा हक्क शाबीत दिसल्यास त्याला सदरह मयत कै. झेवियर मरियंतोनी राजन व आयशा झेवियर राजन यांचे कायदेशीर वारसाचे सर्टिफिकेट देईल. आज दिनांक ०७ माहे जुलै २०१२ रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या **ब्रुमावरुन**

प्तहा. अधिक्षक, सह दिवाणी न्यायालय, क.स्तर, वसई

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्शियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एय्, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात**) प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटाबडेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंट्रेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचत कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सुचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सुचनेत नमुद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी खालील नमुद

कर्जदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरह्

अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ९ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतींचा कब्जा घेतर

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीच

१९६५८३६.४१/

५ एप्रिल २१

रोजीप्रमाणे देय

३१ मार्च २१

. १५७०००३.४१

२५ मार्च २१ रोजीप्रमाण

दिनांक: १३-०७-२०२२

ड्राफ्ट हा दि कल्याण जनता सहकारी बँक लि. यांचे नावे कल्याण येथे देय असावा.

परवानगी/लायसन्स याबाबत तसेच मालमत्तेसंदर्भातील कोणतेही कर/देणी यांची जबाबदारी बँक घेत नाही.

६) इच्छुक खरेदीदारांनी मालमत्तेच्या तपासणीसाठी बँकेच्या उपरोक्त पत्त्यावरील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा.

कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता **आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी**

आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात)(सीआयएन: एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नों. आणि कॉर्पो. कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ एंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपुर-३०२०२०

सर्व्हे क्र. १७, हिस्सा क्र. ३, ४, १२, १३ भाग, प्लॉट क्र. ३९, फ्लॅट क्र. ४०१, ४था

मजला, विंग ए, ओर्मिका टॉवर, रवी किरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.,

चेरा नगर, गाव - नांदिवली, डोंबिवली पूर्व, ता. - कल्याण, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र.

मोजमापित क्षेत्र ५६० चौ. फू. बिल्टअप.

सर्व्हें क्र. १०३/१७, १०२/१०/१२/१३/१, १४/१५पी/१५पी/१५पी,

१७पी/१७पी, १०३/५, १०४/११/१४ ते १७, ११०/७, १०१/१/७/८,

१०३/६/७/८/९, १०३/११ ते २२, १०४/१/९/१० पैकी, फ्लॅट क्र. ३०२, ३रा

मजला, विंग - बी, रोलेक्स कॉम्प्लेक्स, मौजे - काल्हेर, ग्रामपंचायत - काल्हेर.

तालका - भिवंडी, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र,

मोजमापित ५०.६५ चौ. मी. (बिल्ट अप)

ऑफिस प्रिमायसेस क्र. १२०१, बारावा मजला, पेनिन्सुला पार्क, प्लॉट क्र. ए-४, सीटीएस क्र. ६९४, वीरा

देसाई रोड, व्हिलेज ओशिवरा, ऑफ लिक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३, क्षेत्रफळ अंदाजे ११९३

चौ.फूट (बिल्टअप) व त्यामधील फर्निचर, फिक्श्चर्स, एअर कंडिशनर्स, मशिनरी व इकीपमेंटस्

THE KALYAN JANATA SAHAKARI BANK LTD. दि कल्याण जनता सहकारी बँक लि.

- MULTI STATE SCHEDULED BANK HEAD OFFICE - "Kalvanam astu", Om Vijavkrishna Apartment, Adharwadi Road, Kalyan (W), Dist. Thane-421 301

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(५)

(A, B, C) मधील तरतुर्दीच्या अनुषगाने अनुत्पादित कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने विकत घेतलेल्या ऑफिस प्रिमायसेस व त्यामधील फर्निचर,

फिक्श्चर्स व इतर जंगम मालमत्ता 'जसे आहे जेथे आहे' तत्त्वावर विकत घेण्यास इच्छक खरेदीदारांकडून मोहोरबंद ऑफर्स मागविण्यात येत आहेत.

-विकीच्या अटी शर्ती-

१) तारण मालमत्तेची विक्री ही या जाहीरातीमधील अटी शर्ती तसेच ऑफर फॉर्ममधील अटी शर्ती यांच्या अधीन राहन करण्यात येईल. मालमत्तेचा

२) इच्छुक खरेदीदारांनी आपल्या मोहोरबंद ऑफर्स बयाणा/इसारा रक्कम रु. ५,००,०००/- (रुपये पाच लाख मात्र) च्या डिमांड ड्राफ्ट सोबत

दि. २७.०७.२०२२ रोजी द्पारी ०३.०० वाजेपर्यंत बँकेच्या उपरोक्त पत्त्यावरील मुख्य कार्यालयात जमा कराव्यात. बयाणा/इसारा रकमेचा डिमांड

३) मोहोरबंद ऑफर्स **दि. २७.०७.२०२२ सायंकाळी ०५.०० वाजता** बँकेच्या उपरोक्त पत्त्यावरील मुख्य कार्यालयामध्ये उघडण्यात येतील

STERLING & WILSON

स्टर्लिंग ॲण्ड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (पूर्वी स्टर्लिंग ॲण्ड विल्सन सोलर लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

३० जून २०२२

रोजी

समाप्त त्रैमासिक

(अलेखापरीक्षित)

१,२०६.९३

(३५७.८६)

(340.28)

(३५५.९९)

(३१०.१५)

92.80

(92.88)

(92.88)

३१ मार्च २०२२

रोजी

समाप्त त्रैमासिक

(लेखापरीक्षित)

9,009.03

(१२३.४५)

(923.84)

(१२६.६१)

(940.८9)

9८.९७

(4.88)

(4.88)

४) उपरोक्त तारण स्थावर मालमत्ता 'जसे आहे जेथे आहे' या तत्त्वावर विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर मालमत्तेसंदर्भात कोणतीही

ह. ३,०५,००,०००/- (रुपये तीन कोटी पाच लाख मात्र)

कळवावी . ॲड रॉवर्ट डॉमणिक डिॲव्रिओ जे . आर . ए . लॉ . असोशिएटस् एल . एल . पी तर्फे पार्टनर

वसई, जिर्पालघर ४ $oldsymbol{o}$ १ २ $oldsymbol{o}$ २, या पत्यांवर

जाहीर नोटीस पर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्या

येते की मौजे भुईगांव खुर्द सर्वे नं . १७०/२ १७ $\mathbf{o}/$ ३ व २ \mathbf{o} १/१ ह्या मिळकती सौ \cdot स्विडल ग्रेटन सिरेजो व सौ . प्रिंसीया स्टिवनसन कुटिन्हें यांच्या संयुक्त मालकीच्या मिळकती असून सदर मिळकती वावत आम्ही दिवाणी न्यायालय वसई येथे १. श्री. रॉजर जॉन डायस व २. श्री नेव्हिल जॉन डायस व इतर यांच्या विरूद्ध दावा क . से .मु .क . ९९/२०२१ दाखल केला आहे व त्याववत न्यायालया मार्फत मनाई हुकुम देखील गरीत करण्यात आला आहे . तरी सदर मिळकर्त वाबत कोणीही व्यवहार करू नये . अन्यथा आमद् अशिल जवावदार राहणार नाही याची नोंद व्यावी अगर कोणीही सदर मिळकती बावत व्यवहार केला असल्यास सदरचा व्यवहार रदद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर ग्रावततीत कोणाचे काही म्हणने असेल तर त्यांनी ऱ्यांची लोखी म्हणने कागदपत्रासहित नेम्नस्वाक्षरीकारांच्या जे आर ए . लॉ असोशिएटस एल \cdot एल \cdot पी \cdot , वी/२o२, वी विंग, दुसरा मजला, किणी आर्केड, स्टेला पॅट्रोल iपच्या मागे, वरामपुर, वसई रोड (प ·), ता .

आणि प्रकार

११-जुलै-२२

रोजीस घेतला

प्रत्यक्ष कब्जा

११-जुलै-२२

रोजीस घेतला

प्राधिकृत अधिकारी, आवास फायनान्शियर्स लिमिटेड

मख्य कार्यकारी अधिकारी

(₹ कोटींत`

३१ मार्च २०२२

रोजी

समाप्त वर्ष

(लेखापरीक्षित)

4,98८.88

(९१०.१६)

(९१०.१६)

(९१५.७६)

(८४५.६०)

92.90

८९७.७९

(48.29)

(48.29)

(₹ कोटींत

दि कल्याण जनता सहकारी बँक लि

३० जून २०२१

रोजी

समाप्त त्रैमासिक

(अलेखापरीक्षित)

9,988.83

(८६.७४)

(८६.७४)

(৬६.०२)

(६.४१)

98.08

(8.04)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that my client is negotiating with MRS. KOKILA SHANTILAL SHAH, MRS. NEELA BHARAT MEHTA, MRS. PREETI JAYESH JOBALIA & others, the present claimants of tenanted Room No. 45 in Geeta Building, J. P. Road, Andheri (West), Mumbai – 400 058, situated at CTS No. 80, Village Andheri (West), Taluka – Andheri, MSD (originally held as Tenant by late Shantilal H. Shah) for purchase / surrender of the tenancy rights in the Room No. 45, (now demolished) ("the said Room") free from all encumbrances and claims.

All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Room and/or any part thereof by way of sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, maintenance, development rights, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise whatsoever, are hereby requested to inform of the same in writing along with documentary evidence in support thereof to the undersigned having office at No. A/323, Gokul Arcade, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai – 400 057, within Fourteen (14) days from the date hereof, failing which such claims and objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned and that the sale /transfer of the said Room in favour of my client will be completed without reference to such claims.

Place: Mumbai Dated: 13th July 2022 Advocate

⊘ kotak*

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

<mark>नोंद. कार्यालयः</mark> २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांट्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई - ४०००५१, महाराष्ट् **कॉर्पोरेट कार्यालयः** कोटक इन्फिनिटी, झोन-२, ४था मजला, इमारत क्र. २१, इन्फिनीटी पार्क, वे. ए. हायबे लगत, गोरेगाव, मुंबई-४०००९७, महाराष्ट्र **ाखा कार्यालय:** ४था मजला, ॲडमास प्लाझा, ४था मजला, सीएसटी रोड, कोलिव्हरी व्हिलेज, कुंची कुर्वे मार्ग, कलिना, साताक्रुझ (पू.), मुंबई -

मागणी सूचना

. सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे अनुच्छेद १३ (२) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ (१). अधोहस्ताक्षरित हे सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट मॅंबर, २००२ (सदर कायदा) अंतर्गत **कोटक महिंद्र बँक लि. (केएमबीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर कायद्याचे अनुच्छेद १३(१२) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील दिनेंशित कर्जंदारांना (सदर कर्जंदार) त्यांनाही जारी संबंधित मागणी सूचनेत निर्देशित रकमेचे सदर कर्जंदारांद्वारे केलेला करार सहवाचन अन्य दस्तावेज/लिखित बाबी यानुसार **केएमवीएल** सदर मागणी सूचनेमध्ये विवरणीत ापशिलानुसार खालील निर्देशित तारखेपासून प्रदानाच्या व/वा वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज रकमेसहित ६० दिवसात पुनःप्रदान करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना सदर कायद्याचे अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत जारी केली आहे. कर्जाच्या थकित पुन:प्रदानासाठी प्रतिभृती म्हणून सदर कर्जदारांद्वारे **केएमबीएल**कडे खालीलप्रमाणे संपत्ती गहाण

04-410	anth and:		
अनु.	कर्ज खाते क्र./ कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचना तारीख/ रक्कम आणि	तारण मत्ता (स्थावर
क्र.		एनपीए तारीख	मिळकत) चे वर्णन
۶.	कर्ज खाते क्र. : एचएफ५९३८६२६ आणि एचएफ३८२०५०७२	मागणी सूचना दिनांक :	खालील गहाणवट
	(१) पिनॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस (कर्जदार) (२) रुपल उमेश उदेशी (सह-कर्जदार)	08.09.2022	मालमत्ताः
	(३) उमेश नरोत्तम उदेशी (सह-कर्जदार) (४) पिनॅकल फायनान्स ऑप्शन्स (सह-	०४.०७.२०२२ रोजीनुसार	बी-३०२, रहेजा
	कर्जदार)	रु. २,०५,१५,३९४.६३ (रु. दोन कोटी	विवरेया, साने गुरूजी
	सर्वांचा पत्ता येथे : फ्लॅट क्र. ३२ ए१, ज्युपिटर अपार्टमेंट्स, येथे अल्टामाउंट रोड, कंबाला हिल,	पाच लाख पंधरा हजार तीनशे चौऱ्यान्नव	रोड, महालक्ष्मी पूर्व,
	मुंबई-४०० ०२६, महाराष्ट्र; येथे सुद्धा : बी-३०२, रहेजा विवारिया, साने गुरूजी रोड, महालक्ष्मी	आणि त्रेसष्ट पैसे मात्र) आणि	मुंबई-४०००११,
	पूर्व, मुंबई-४०० ०११, महाराष्ट्र; येथे सुद्धा : आय-१३, १०वा मजला, द ताडदेव एव्हरेस्ट	एनपीए दिनांक : २९.०९.२०२१	महाराष्ट्र.
	प्रिमायसेस सीएस लि १५६ ताडदेव रोड. ताडदेव. मंबई-४०० ०३४.		

. सदर कर्जदार, हमीदार, गहाणवटदार व सह-कर्जदारांकडून वरीलप्रमाणे **केएमबीएल** यांना प्रदान करण्यात कसूर झाल्यास केएमबीएल हे कायद्याचे अनुच्छेद १३(४) व लागृ नियमांतर्गत वरील निर्देशित प्रतिभूत संपत्तीविरोधात कारवाया सुरू करतील ज्याचा खर्च व जबाबदारी ही सदर कर्जदारांची असेल. सदर कायद्याअंतर्गत सदर कर्जदारांना केएमबीएल यांच्या लिखित पूर्वसंमतीविना वरील संपत्तीची विक्री. भाडेकरार वा अन्य स्वरूपात हस्तांतरण करण्यास मनाई असेल. सदर कायदा वा त्याअंतर्गत स्थापि

ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र सही/-प्राधिकृत अधिकारी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडसाठी

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ

ई-निविदा सुचना क्र. ५० का. अ. (पश्चिम)/मुं. झो. सु. मंडळ/

ई-निविदा सुचना क्र. ५०

क्र. ५३७, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दुरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४३२) हे जिल्हा उप निबंधक-३ (पश्चिम उपनगरे) यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थांकडून एकुण[ँ]३ कामाकरीता बी-१ (Percentage Rate) नमुन्यातील . नेविदा ई-निर्विदा प्रणालीद्वारे (ऑनलाईने) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेत स्थळावर

अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ. क्र.	टप्पा	कालावधी
१	निविदा विक्री सुरु	१४/०७/२०२२ सकाळी १०.३० वाजता	2	निविदा विक्री बंद	२८/०७/२०२२ दुपारी ६.१५ वाजता
æ	तांत्रिक बोली उघडण्याचा दिनांक	०१/०८/२०२२ सकाळी १०.३० नंतर	8	अर्थिक बोली उघडण्याचा दिनांक	०२/०८/२०२२ सकाळी १०.३० नंतर

टिप : २. निविदा सुचनेबाबत शुद्धिपत्रक / बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.

सही/-कार्यकारी अभियंता (प), मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था CPRO/A/376

IndoStar Capital Finance Limited

Registered Office - One World Centre, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound,

Branch Office - Andheri East-Mumbai

. मी. निम्नस्वाक्षरीकार **मे. डंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि.** चे प्राधिकृत अधिकारी ह्या नात्याने याद्वारे खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांना सूचना देतो, ज्यांनी त्यांचे कायदेशीर दायित्व निभावण्यांत मोठी कसूर केली म्हणजेच मे. इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. ने त्यांना दिलेल्या मिळकती सापेक्ष कर्जासाठी मुद्दल तसेच त्यावरील उद्भूत व्याज आणि इतर आकार अशा रकमेच्या परतफेडीमध्ये कसूर केली आणि त्यापरिणामी खाते कंपनीच्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीएज) झाल्या. त्यानुसार, ०५ जुलै, २०२२ रोजी इंडिया पोस्ट मार्फत त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) आणि त्यांच्या नियमान्वये त्यांना दिनांक १४ जून, २०२२ च्या सूचना जारी केल्या, तथापि, त्या बर्जावणी न होता परत आल्या आणि अशी शंका आहे की, येथील पक्षकार त्यांची बजावणी टाळत आहेत. त्याकरिता ह्या प्रकाशन सूचनेच्या माध्यमातून अधोनामित कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांना याद्वारे सांगण्यांत येते की, घेतलेल्या कर्ज सुविधांसाठी त्यांची संपूर्ण थकबाकी चुकती करावी तसेच त्यांनी खालीलप्रमाणे तारणे

તુવ્યા મનવલાલા આહતા.		
कर्जदार/सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता	तारणाचे वर्णन	सूचना तारीख आणि मागणी
		केलेली रक्कम
१) (कर्जदार) मे. युनिवर्सल इंटिरिअर,	ते सर्व- फ्लॅट क्र.१०३, १ला मजला,	१८ जून २०२२
म्लॅट क्र.००१, प्लॉट क्र १२ व १३ सेक्टर क्र १२/बी, बानकोडे कोपरखैरणे	प्लॉट क्र.११२ व ११३, जॅस्मिन	एलएसएमयुएम०३४१७-
मुंबई ४००७०५	हेरिटेज, सेक्टर क्र. ११, शुभम	१८०००२०१३
(सह-कर्जदार) २) श्री. वसीम इद्रीस पावसकर,	ॲटलान्टिस समोर, कोपर खैरणे, मुंबई	रु. ५३,२१,८६०/ <i>-</i>
१०३ जॅस्मिन हेरिटेज प्लॉट क्र-११२/११३, सेक्टर-११ कोपर खैरणे, मुंबई ४००७०९	४००७०९	(रुपये त्रेपन्न लाख एकवीस हजार आठशे
३) सौ. झेबा वसिम पावसकर		साठ मात्र)
१०३ जॅस्मिन हेरिटेज प्लॉट क्र-११२/११३, सेक्टर-११ कोपर खैरणे, मुंबई ४००७०९		एलएसएमयुएम१३९२०-
कर्ज क्र-१) एलएसएमयुएम०३४१७-१८०००२०१३		२१०००४५५०
२) एलएसएमयुएम१३९२०-२१०००४५५०		ह. २,९८,००१/-
		(रुपये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एक
		मान)

तारखेपासून ६० दिवसांत त्यावरील भविष्यातील व्याज आणि उद्भृत इतर आकार यासह वर मागणी केलेल्या रकमेचे प्रदान करण्याचा सल्ला देण्यांत येतो. कसूर केल्यास, (इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. ला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा न आणता) सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑप फायनान्शीअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुदी व त्याकरिता असलेले नियम ह्या अंतर्गत तारण मता/गहाण मिळकर्तीचा कब्जा घेण्याकरिता पुढील पावले उचलण्यात येतील. उपरिनामित पक्षकारांना ज्यावर **इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि.** चा प्रथम भाग आहे त्या उपरोक्त मिळकतींचे अन्य संक्रामण त्यात त्रयस्थ पक्षकारांचे हितसंबंध न करण्याचा सल्ला देखील देण्यांत येत आहे. (बसील मार्टेरस) दिनांकः १२/०७/२०२२ प्राधिकृत अधिकारी

IndoStar Capital Finance Limited

Registered Office - One World Centre, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound,

S B Marg, Mumbai - 400013, India Branch Office - Andheri East-Mumbai

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

मी. निम्नस्वाक्षरीकार **मे. इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि**. चे प्राधिकृत अधिकारी ह्या नात्याने याद्वारे खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांना सुचना देतो, ज्यांनी त्यांचे कायदेशीर दायित्व निभावण्यांत मोठी कसूर केली म्हणजेच मे. इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. त्यांना दिलेल्या मिळकती सापेक्ष कर्जासाठी मुद्दल तसेच त्यावरील उद्भूत व्याज आणि इतर आकार अशा रकमेच्या परतफेडीमध्ये कसूर केली आणि त्यापरिणामी खाते कंपनीच्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीएज) झाल्या. त्यानुसार, ०५ जुलै, २०२२ रोजी इंडिया पोस्ट मार्फत त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२ आणि त्यांच्या नियमान्वये त्यांना दिनांक १८ जून, २०२२ च्या सूचना जारी केल्या, तथापि, त्या बजावणी न होता परत आल्या आणि अशी शंका आहे की, येथील पक्षकार त्यांची बजावणी टाळत आहेत. त्याकरिता ह्या प्रकाशन सूचनेच्या माध्यमातून अधोनामित कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांना

याद्वारे सांगण्यांत येते की, घेतलेल्या कर्ज सुविधांसाठी त्यांची संपूर्ण थकबाकी चुकती करावी तसेच त्यांनी खालीलप्रमाणे तारणे सुध्दा बनवलेली आहेत.						
कर्जदार/सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता	तारणाचे वर्णन	सूचना तारीख आणि मागणी				
		केलेली रक्कम				
१) (कर्जदार) श्री. विजय धर्मा पाटील,	ते सर्व मिळकत १- फ्लॅट क्र. २०५,	१८ जून २०२२				
ए-३ २०५ लोक कैलाश जे.एस.डी. रोड मुलुंड पश्चिम, एमएसईबी कार्यालयाजवळ,						
मुंबई ४०००८०	कैलाश जे.एस.डी. रोड, सीटी ऑफ	१९०००२९६७				
(सह-कर्जदार) २) सौ. माधुरी विजय पाटील,	जॉयजवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई					
ए-३ २०५ लोक कैलाश जे.एस.डी. रोड मुलुंड पश्चिम, एमएसईबी कार्यालयाजवळ,	800060	कोटी दहा लाख दोन हजार चारशे				
मुंबई ४०००८०		पंचेचाळीस मात्र)				
३) मे. स्टार विजन केबल नेटवर्क	मिळकत २-दुकान क्र ४, तळ मजला,					
४ निलगीरी सोसायटी ए सी सी रोड मुलुंड पश्चिम, एमएसईबी कार्यालयाजवळ, मुंबई						
800000	रोड, सेंट ग्रेगरिअस चर्चजवळ, मुलुंड	रु. ३,१३,३८३/ - (रुपये तीन लाख				
कर्ज क्र-१) एलएसएमयुएम०५११८-१९०००२९६७	पश्चिम, मुंबई ४०००८०	तेरा हजार तीनशे त्र्याऐंशी मात्र)				
२) एलएसएमयुएम१३९२१-२२०००५४२९						

बजावणी न झालेल्या सूचनेच्या पर्यायी बजावणीसाठी पावले उचलण्यांत येत आहेत. उपरोल्लेखित कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांना ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसात त्यावरील भविष्यातील व्याज आणि उद्भूत इतर आकार यासह वर मागणी केलेल्या रकमेचे प्रदान करण्याचा सल्ला देण्यांत येतो. कसूर केल्यास, (इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. ला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा न आणता) सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप फायनान्शीअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(४) च्या तरतदी व त्याकरिता असलेले नियम ह्या अंतर्गत तारण मत्ता/गहाण मिळकर्तीचा कब्जा घेण्याकरिता पुढील पावले उचलण्यात येतील. उपरिनामित पक्षकारांना ज्यावर **इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि.** चा प्रथम भार आहे त्या उपरोक्त मिळकतींचे अन्य संक्रामण त्यात त्रयस्थ पक्षकारांचे हितसंबंध न करण्याचा सल्ला देखील देण्यांत येत आहे.

(बसील मार्टेरस प्राधिकत अधिकारी जाहिर नोटीस

"ठाणे स्क्वेअरफिट लाईफस्टाइल एलएलपी'

आमच्या प्रस्तावित प्लॉट सर्वेक्षण क्रमांक नं. ५९/ए/२ए, ५९ए/१६ए/१/१ गाव चेतळसर-मानपाडा, तालुका आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील **"महावीर स्क्वेअर"** या रहिवासी प्रकल्पाला सुधारीकरण आणि विस्तारीकरणाला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचाकडून पर्यावरण विषयक मंज़ुरी देण्यात आली आहे. सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्या

nttp://environmentclearance.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

PUBLIC NOTICE

THIS IS TO TAKE NOTICE THAT, my clients whose names are appearing in below schedule property as an owners have approached me to give title clearance certificate in respect of their below schedule properties. My clients have approached Vasal Virar City Municipal Corporation for approval of building/s plans by way of Commencement Certificate in respect of below schedule properties as per UDCPR rules as well as rules and regulations of Development Control Rules of Vasai Virar City Municipal Corporation.

All person/persons. having any claim in respect of the properties mentioned herein below schedule by way of sale, exchange, gift, lease, mortgage, tenancy, charge, trust, inheritance, succession, possession, easement, lease, lien or otherwise, howsoever are hereby requested to inform the same in writing with supporting documents to the undersigned mentioned having address at Flat No. 2, Gr. Floor, Pralhad CHS.Ltd., Aarey Road, Goregaon (E), M-63, within 14 days from the date of publication of this notice.

Schedule

All piece and parcel of Non-agricultural lands situated at Village Shirsad, Taluka-Vasai, District-Palghar i.e. which are as follows :-

Survey No.	Hissa No.	Area R-Sq. Mtrs.	Names of Owners
64	-	25-00-00	Sunil Laxman Vartak Prashant Mahadeo Vartak Sunita Mahadeo Vartak Shraddha Sanjesh Raut Sheela Mahadeo Vartak
41	A/5/5A	7-00-00	Sunil Laxman Vartak Prashant Mahadeo Vartak Sunita Mahadeo Vartak Shraddha Sanjesh Raut Sheela Mahadeo Vartak
39	A/1	208-41-00	Sunil Laxman Vartak Prashant Mahadeo Vartak Sunita Mahadeo Vartak Shraddha Sanjesh Raut Sheela Mahadeo Vartak
40		111-50-00	Shubhangi Satish Vartak Anagha Satish Vartak Rachana Satish Vartak Prashant Mahadeo Vartak
41	A/7/1	53-60-00	Shubhangi Satish Vartak Prashant Mahadeo Vartak
41	A/6	0-15-00 0-01-00	Prashant Mahadeo Vartak Rajan Laxman Vartak Shubhangi Satish Vartak Anagha Satish Vartak Rachana Satish Vartak
33	2/A/1	87-50-00	Sheela Mahadeo Vartak Prashant Mahadeo Vartak Sunita Mahadeo Vartak Shraddha Sanjesh Raut Sunil Laxman Vartak
33	2/B	4-00-00	Sheela Mahadeo Vartak Prashant Mahadeo Vartak Sunita Mahadeo Vartak Shraddha Sanjesh Raut Sunil Laxman Vartak
33	2A/3	8-52-00	Sunil Laxman Vartak Sheela Mahadeo Vartak Prashant Mahadeo Vartak Sunita Mahadeo Vartak Shraddha Sanjesh Raut

Narayan Samant & Associates Advocates, High Court

OSB State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा- ।, मुंबई

गाखेचा पत्ता: . दी आर्केड, २ रा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, क्षफ् परेड, कुलाबा, मुंबई-४०० ००५ शाखेचा ई-मेल आयडी : sbi.04107@sbi.co.in

मालक/नामाधिकार

. वेलेखधारकाचे नाव

दस्तावेज/ इअरचा

मेळकतीचे वर्णन

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील : नाव: के श्रीनिवासा राव ई-मेलः team4.04107@sbi.co.in मोबाईल क्र : ७८७५५५९९०७, लॅण्डलाईन क्र. (ऑफिस): ०२२-२२१७७६६९

ई-लिलाव विक्री सूचना

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये बँकेकडे भारग्रस्त केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्री. . नेम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये वालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे.

तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकीत रकमांची रोकड करण्यासाठी खालील प्रकरणातील खाली वर्णन केलेल्या भारग्रस्त मिळकती/तींचा ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत) "जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने" करण्यात येईल.

मे. युनिबायोज लॅबोरेटरीज लि. (समापनातील) (नोंदणीकृत पत्ता) - एफ-२६४, सोलारिस १ प्रिमायसेस सीएचएस, साकी विहार रोड. अंधेरी पर्व. मंबई ४०००७२. अधिकृत परिसमापक तय, मुंबई, बँक ऑफ इंडिया इमारत, ५ व मजला, महात्मा गांधी रोड, मुंबई ४०००२३. **श्री. राजकुमार चावला,** फ्लॅट क्र. ९०२, ऑर्किड एनक्लेव्ह, नाहर अम्रित शक्ती, चादिवली स्टुडिओ, पवई, मुंबई ४००७२ श्री. सुनिल देशपांडे, ६५६, तुलीप को-ऑपरेटीव्ह सोसायटी, मरोळ मारोशी, अंधेरी

पूर्व, मुंबई ४०००५९. सौ. सरिता चावला, फ्लॅट क्र. ९०२, ऑर्किड एनक्लेव्ह, नाहर अम्रित शक्ती, चांदिवली स्टुडिओ, पवई, मुंबई ४०००७२

जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या २८.०२.२०१५ रोजीस रु. ५५,८४,७८,५०५.०० + त्यावरील तारखेपर्यंत वैधानिक दराने व्याज + खर्च वजा वस्ली थकबाकी रक्कम

> संच १ : सी२, सी३ आणि सी४, दीवाण ॲण्ड सन्स इंडस्ट्रीअल इस्टेट, वेरुर, ता आणि जि. पालघर (महाराष्ट्र) येथे प्लान्ट आणि मशिनरी संच २ : सी२, सी३ आणि सी४, दीवाण ॲण्ड सन्स इंडस्ट्रीअल इस्टेट, वेरुर, ता आणि जि. पालघर (महाराष्ट्र) येथे फॅक्टरी आणि इमारत. **संच ३** : सी१४, दीवाण ॲण्ड सन्स इंडस्ट्रीअल इस्टेट, वेरुर, ता आणि जि. पालघर

> (महाराष्ट्र) येथे जमीन आणि इमारत. . **संच ४** : युनिट क्र. २६५, २६६, २६८ आणि २७०, सोलारिस १ प्रिमायसेस सीएचएस,

> साकी विहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२. संच ५ : शॉप क्र. ५, पूनम दर्शन सीएचएस, महाकाली केव्ह रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३.

संच १ : रु. ५९,००,०००/-संच २ : रु. ३,१३,००,०००/-

राखीव किंमत संच ३ : रु. १,०४,००,०००/-संच ४ : रु. २,३१,००,०००/-संच ५ : रु. १,९७,००,०००/-संच १ : रु. ५,९०,०००/-संच २ : रु. ३१,३०,०००/-इसारा अनामत

क्कम (इअर) संच ३ : रु. १०,४०,०००/-संच ४ : रु. २१,३०,०००/-संच ५ : रु. १९,७०,०००/-बोली वाहविण्याची रक्कम रु. २.०० लाख च्या पटीत बोली वाढविण्याची रक्कम संच क्र. १, २ आणि ३ करीता निरिक्षण २२.०७.२०२२ रोजी दु. १२.०० ते नेरीक्षणाची तारीख

मे. युनिबायोज लॅबोरेटरीज लि.

आणि वेळ संच क्र. ४ आणि ५ करीता निरिक्षण २१.०७.२०२२ रोजी द्. १२.०० ते द्.

ई-लिलावाची ई-लिलाव २७.०७.२०२२ रोजी दु. १२.०० ते दु. ०२.०० . तारीख आणि वेळ सहभागी होण्यासाठी वेनंतीपत्र / केवायर्स ई-लिलाव साईट: https://www.mstceco

प्रावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ: ई-लिलाव **''जे आहे जेथे आहे''** आणि **''जे आहे जसे आहे तत्त्वाने''** करण्यात येईल आणि तो 'ऑनलाईन'' करण्यात येईल. लिलाव वेबपोर्टल (https://www.mstcec

ibapi/index.jsp

auctionhome/ ibapi/index.jsp) थेथे मे. एमएसटीसी मार्फत करण्यात वेईल. संपर्क व्यक्ती- श्री. अरघा सेनगुप्ता- सीएम, मोबा क्र. ०९२३१६९०२४९, ईमेल आयडी: argha@mstcindia.co.in, श्री. सरबानी बराई- मॅनेजर, मोबा. क्र. ०९०५१०७७८८६, ईमेल आयडी:

sabrai@mstcindia.co.in, श्री. राकेश रंजन-एएम, मोबा. क्र. ०९९१७००२३३, ईमेल आयडी rranjan@mstcindia.co.in-ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती समाविष्ट

ई-लिलाव निविदा दस्तावेज वेबसाईटः (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi, index.jsp) वर उपलब्ध आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावात ठेवलेल्या मिळकती/तींचे भार. हक्क आणि मिळकतीस बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/देणी याबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही अभिवेदन दिले असे नाही व तसे समजू नये. बेंकेला ज्ञात किंवा अज्ञात सध्याच्या आणि भविष्यातील सर्व भारांसह मिळकत विकली जाणार आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको हे कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/ थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत विहित अटी/नियमांच्या

-िललावाच्या इतर अटी आणि शर्ती खालील वेबसाईटस्वर प्रकाशित केल्या आहेत.

https://www.sbi.co.in दिनांक: १२.०७.२०२२

ठिकाण : मुंबई

सही/ प्राधिकत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

स्थळ: मुंबई CIN: L74999MH2017PLC292281 **नोंदणीकृत कार्यालय:** ९ वा मजला, युनिव्हर्सल मॅजेस्टिक, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर पश्चिम, मुंबई–४०००४३, महाराष्ट्र. दूरध्वनी: (91-22)25485300 । फॅक्स: (91-22) 25485331। ईमेल: info@sterlingwilson.coml वेबसाइट: www.sterlingandwilsonre.com

क्र

तपशील ३० जून २०२२ ३१ मार्च २०२२ ३० जून २०२१ ३१ मार्च २०२२ रोजी रोजी रोजी रोजी समाप्त त्रैमासिक समाप्त त्रैमासिक समाप्त त्रैमासिक समाप्त वर्ष (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) व्यवहारांमधून महसूल ७९३.३२ ६१८.७२ ८४६.३९ 3849.46 २ करपूर्व (तोटा) (909.88) (६७.८७) (84.90) (२०५.४२) (980.42) (१०४.०२) (३५.9६) ३ करपश्चात (तोटा) (4८.04) टिपा:

ए) दिनांक ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिकाचे आणि वर्षाचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षा समितीद्वारा पुनर्विलोकन आणि शिफारस करण्यात आले होते, संचालक मंडळाद्वारा दिनांक १२ जुलै, २०२२ रोजी पार पडलेल्या त्यांच्या सभेत मान्य करण्यात आले आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जून २०२२ रोजी समाप्त झालेल्या त्रैमासिकातील उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे ''मर्यादित पुनर्निरीक्षण'' केले आहे. बी)वरील मजकूर सेबी (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ मधील अधिनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सेंजेसमध्ये

्रदाखल केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय परिणामाचा सविस्तर आराखड्याचा उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय परिणामाचा संपूर्ण आराखडा स्टॉक एक्स्चेंज (एस) वेबसाईटवर म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे तसेच कंपनीची वेबसाईट www.sterlingandwilsonre.com येथे उपलब्ध आहे.

करिता स्टर्लिंग ॲण्ड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड

खर्शद दारुवाला अध्यक्ष DIN: 00216905

ठिकाण: मंबर्ड दिनांकः १२/०७/२०२२

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share Certificate No. 28 Distinctive No. from 136 to 140 of CHARKOP (1) KAMDHENU Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 525, Sector-5, RSC-49, R-Ward, Charkop, Kandivali- West, Mumbai-400067 in the name of Smt. KRISHNABAI GANPAT POL have has been reported lost / misplace and an application has been made by her to society for issue of duplicate Share Certificate.The Society hereby invites claims or objections (in Writing) for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 days from the publication of this notice. In no Claims objections are received during this period

the society shall be free to issue duplicate Share Certificate. For & On behalf of CHARKOP (1) KAMDHENU CHSL. Date: 13/07/2022 Hon Secretary Place : Mumbai

कार्यकारी अभियंता [पश्चिम] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली

https://mahatenders.gov.in, उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी	
8	निविदा विक्री सुरु	१४/०७/२०२२ सकाळी	?	निविदा विक्री बंद	२८/०७/२०२२ दुपारी	
		१०.३० वाजता			६.१५ वाजता	
ş	तांत्रिक बोली उघडण्याचा	०१/०८/२०२२ सकाळी	Х	अर्थिक बोली उघडण्याचा	०२/०८/२०२२ सकाळी	
	दिनांक	१०.३० नंतर		दिनांक	१०.३० नंतर	
سرور ساور برا المراجع						

समक्ष प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकरण्याचा अधिकार राखुन ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

टिप : १. विस्तृत ई-निविदा सुचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

S B Marg, Mumbai - 400013, India

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

सुध्दा बनवलेली आहेत.		
कर्जदार/सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता	तारणाचे वर्णन	सूचना तारीख आणि मागणी
		केलेली रक्कम
१) (कर्जदार) मे. युनिवर्सल इंटिरिअर,	ते सर्व- फ्लॅट क्र.१०३, १ला मजला,	१८ जून २०२२
फ्लॅट क्र.००१, प्लॉर्ट क्र १२ व १३ सेक्टर क्र १२/बी, बानकोडे कोपरखैरणे	प्लॉट क्र.११२ व ११३, जॅस्मिन	एलएसएमयुएम०३४१७-
मुंबई ४००७०५	हेरिटेज, सेक्टर क्र. ११, शुभम	860005083
(सह-कर्जदार) २) श्री. वसीम इद्रीस पावसकर,	ॲटलान्टिस समोर, कोपर खैरणे, मुंबई	रु. ५३,२१,८६०/-
१०३ जॅस्मिन हेरिटेज प्लॉट क्र–११२/११३, सेक्टर–११ कोपर खैरणे, मुंबई ४००७०९	४००७०९	(रुपये त्रेपन्न लाख एकवीस हजार आठशे
३) सौ. झेबा वसिम पावसकर		साठ मात्र)
१०३ जॅस्मिन हेरिटेज प्लॉट क्र–११२/११३, सेक्टर–११ कोपर खैरणे, मुंबई ४००७०९		एलएसएमयुएम१३९२०-
कर्ज क्र-१) एलएसएमयुएम०३४१७-१८०००२०१३		२१०००४५५०
२) एलएसएमयुएम१३९२०-२१०००४५५०		रु. २,९८,००१/-
		(रूपये दोन लाख अठठ्याण्णव हजार एव

बजावणी न झालेल्या सूचनेच्या पर्यायी बजावणीसाठी पावले उचलण्यांत येत आहेत. उपरोह्रेखित कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांना ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्य